

जाहीर नोटीस या नोटीसद्वारे कळविण्यात येते की, गाव मोझे लुळीज, तालुका वसई, जिल्हा पालघर, येथील सर्व नं. ५४/१/ब/२, क्षेत्र २४२३० चौ. मी. अशी मिळकत माझे अशील मेसर्स फिलोशिया को.ऑप हाऊसिंग सोसायटी यांच्या मालकी कब्जा वाहिवादीची आहे. सदर मिळकतीत बांधकाम करणाऱ्या परवानगी मिळणेकामी माझे अशील नोटीस - विरार शहर महानगर पालिका कार्यालयात अर्ज केला आहे. सदर बाबत कोणत्याही व्यक्तीची वा संस्थेची कोणत्याही प्रकारची तक्रार वा हरकत असल्यास १४ दिवसांच्या आत योग्य त्या कामादवरकांढा, लेखी पुराव्यानिशी पत्ता. शॉप नो ३, मिलन भवन, लोहार आजी, सोपारा गाव, नालासोपारा (पश्चिम), ता.वसई, जिल्हा-पालघर, प.यापर कळवावे. मो. ९६९९२८०४७८ सही/- ता.०१.०२.२०२३ अॅड. रोहन पाटोरे

The spirit of Mumbai is now 94 years old! THE FREE PRESS JOURNAL www.freepressjournal.in

ICICI Prudential Asset Management Company Limited Corporate Identity Number: U99999DL1993PLC054135 Registered Office: 12th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001. Corporate Office: One BKC, 13th Floor, Bandra Kurla Complex, Mumbai - 400 051.

Notice to the Investors/Unit holders of ICICI Prudential Multi-Asset Fund and ICICI Prudential Equity-Arbitrage Fund (the Schemes) Notice is hereby given that ICICI Prudential Trust Limited, Trustee to ICICI Prudential Mutual Fund has approved the following distribution under Income Distribution cum capital withdrawal option (IDCW option) of the Schemes, subject to availability of distributable surplus on the record date i.e. on February 3, 2023*:

Table with 3 columns: Name of the Schemes/Plans, Quantum of IDCW (₹ per unit), NAV as on January 30, 2023 (₹ Per unit). Rows include ICICI Prudential Multi-Asset Fund (IDCW, Direct Plan) and ICICI Prudential Equity-Arbitrage Fund (IDCW, Direct Plan).

The distribution will be subject to the availability of distributable surplus and may be lower depending upon the extent of distributable surplus available on the record date under the IDCW option of the Schemes.

Subject to deduction of applicable statutory levy, if any * or the immediately following Business Day, if that day is a Non - Business Day. The distribution with respect to IDCW will be done to all the unit holders/beneficial owners whose names appear in the register of unit holders/Statement of beneficial owners maintained by the Depositories, as applicable under the IDCW option of the Schemes, at the close of business hours on the record date.

It should be noted that pursuant to payment of IDCW, the NAV of the IDCW option of the Schemes would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

For ICICI Prudential Asset Management Company Limited Sd/- Authorised Signatory Place: Mumbai Date : January 31, 2023 No. 001/02/2023 To know more, call 1800 222 999/1800 200 6666 or visit www.iciciprnf.com

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

जाहीर नोटीस या नोटीसद्वारे सर्व जनतेस कळविण्यात येते की, मी. सी. प्रतिभा प्रकाश देसाई, उर्फ सी. डोना डॅनियल बॅन्स्टिटा असे जाहीर करते कि गाव मोझे नवघर (भाईदर), तालुका जिल्हा ठाणे, येथील जमीन मिळकत जुना सर्वे नंबर ३९४, नवीन सर्वे नंबर १६३, हिस्सा नंबर ६, एकूण क्षेत्र ५४४० चौ. मी. मधील आमचा अविभाजित हिस्सा एकूण क्षेत्र २१७६ चौ. मी., दिनांक १६/०९/२०१६ रोजी विक्री केलेली परंतु आम्हाला वरील कराराचा पूर्ण मोबदला मिळाला नाही म्हणून सदरचा व्यवहार आम्ही रद्द करित आहोत, मोबदला न मिळाल्यामुळे सदरचा व्यवहार माझ्यावर कोणत्याही प्रकारची बंधन कारक नाही, वरील जमीन मिळकतीचा कोणीही कोणत्याही प्रकारचा व्यवहार करू नये केल्यास माझ्या बंधन कारक राहणार नाही. सही/- सी. प्रतिभा प्रकाश देसाई, उर्फ सी. डोना डॅनियल बॅन्स्टिटा मो. नं. ९९६७६९१०२९

कित्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, मुंबई उपनगर, प्रशासकीय इमारत ३, रा मजला, डॉ. बाबासाहेब आरेडकर उद्यानासमोर, वॉर्ड (ए), मुंबई- ६१. Consumer case no. 346 /2021 Shri Vinod Ramkhan SharmaPetitioner /Complainant/Appellant Versus M/s B.K. Appa & SonsOpposite Party/Respondent(s) Office : B-25, C - 18, Laxmi Govind Apartment . Four Bungalows, Andheri (W) Mumbai -400058.

कोटक महिंद्रा बँक लिमिटेड कोटक महिंद्रा बँक लिमिटेड स्ट्यावर मिळकतीच्या विक्रीसाठी विक्री सूचना दि. सित्युरीटायडेशन अॅण्ड रिक्न्स्ट्रक्शन ऑफ फायनान्सिअल असेट्स् अॅण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्स्युरिटी इंटेस्ट्रेंट अॅन्ड, २००२ नियम ८ (६) सहावाचता सिक्स्युरिटी इंटेस्ट्रेंट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुदी अन्वये

Public Notice

NOTICE IS HEREBY GIVEN THAT 1) MR. JAWAHARLAL DARYANANI, 2) MRS. NISHA J. DARYANANI AND 3) MR. ABHISHIK J. DARYANANI ("the Owners) have agreed to sell to our Clients, their Premises more particularly described in the Schedule hereunder written, free from all encumbrances. Any person having any claim in, to or over the Premises or any part thereof described in the Schedule hereunder written by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust, inheritance, possession, lease, sub-lease, assignment, transfer, tenancy, sub-tenancy, bequest, succession, license, maintenance, lis-pendens, loan, advances, lien, pledge, orders, judgements, decrees passed or issued by any Court, Tax or revenue or statutory authorities, attachment, settlement or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing to the undersigned at Unit No 18, Ground Floor, Pinky Plaza, 5 Th Road, Khar (West), Mumbai 400 052, within 14 days from the date hereof, otherwise it will be presumed that there do not exist any claims and the same, if any, will be considered as waived or abandoned and our Clients will proceed with the purchase of the said Premises.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO: I) Residential Flat No. 501 admeasuring about 806 sq. feet carpet area on the 5 th floor in the building known as Pegasus, of Santacruz Suvarna Co-operative Housing Society Ltd., standing on the plot of land bearing Plot No. E/33 bearing C.T.S. No. G-606 of Village Bandra situated at 15 th Road, Gazdar Scheme, Santacruz (West), Mumbai 400 054 together with One Stack Car Parking Space in the Registration District Mumbai City and Sub District Mumbai Suburban; and ii) 10 (ten) fully paid up shares of face value of Rs. 50/= (Rupees Fifty) each issued by Santacruz Suvarna Co-operative Housing Society Ltd., bearing distinctive Nos. 231 to 240 (both inclusive) held under Share Certificate No. 020/2018 dated 05.08.2018.

VIJAY V. ROHRA ADVOCATE AND NOTARY PUBLIC. Mobile: 98212 20912 email: vrohra2005@rediffmail.com

बँक ऑफ बड़ोदा Bank of Baroda झोलन स्ट्रेट्स् अॅन्ड रिक्न्स्ट्रक्शन शाखा : मेहेर चेंबर, तळ मजला, डॉ. सुंदरलाल बेहल मार्ग, बॅंलाई इस्टेट, मुंबई-४०० ०१९. दूरध्वनी : ०२२-४३६८३८०७, ४३६८३८०८, फॅक्स : ०२२-४३६८३८०२ ई-मेल : armombomb@bankofbaroda.co.in

स्ट्यावर मिळकतीच्या विक्रीसाठी विक्री सूचना परिशिष्ट IV (ग) [नियम ६ (२) आणि ८ (६) च्या तरतुदी]

सित्युरीटायडेशन अॅण्ड रिक्न्स्ट्रक्शन ऑफ फायनान्सिअल असेट्स् अॅण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्स्युरिटी इंटेस्ट्रेंट अॅन्ड, २००२ अन्वये स्ट्यावर आणि जॉंग मिळकतीच्या विक्रीसाठीची ई-लिलाव विक्री सूचना. याद्वारे सामान्य जनतेस आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना देण्यात येते की, खालील वर्णिलेली स्थावर आणि जॉंग मिळकत ताण धनकोकडे गहाण/प्रभाती आहे जिचा कब्जा बँक ऑफ बड़ोदा, ताण धनकोच्या प्राधिकृत अधिकार्यांनी घेतला आहे. त्या खालील नमुद ताण धनकोच्या मालकीच्या वसुलीसाठी "जे आहे जेणे आहे", "जे आहे जसे आहे" आणि "जे काही आहे तेथे आहे" तत्वावर विकण्यात येणार आहे. कर्जदार/हमीदार/ताण मत्ता/राखीव किंमत/ई-लिलावाची तारीख आणि वेळ, इतर आणि बोली वाढविण्याची रक्कम खाली नमुद केलेली आहे.

Table with 6 columns: S.N., Particulars, Estimated Value, Bid Closing Date, Bid Opening Date, and Remarks. It lists various properties and their estimated values, along with bid closing and opening dates.

विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता कृपया https://www.bankofbaroda.in/e-auction.htm आणि https://auctonlineg.net/EPROC मोबे दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा. तसेच प्रस्तावित बोलीदारांनी प्राधिकृत अधिकार्याची दू. क्र. ०२२-४३६८३८०३, मोबाईल क्र. ८९७२०९०५ वाचू संपर्क साधावा.

दिनांक : ३१.०१.२०२३ टिकाण : मुंबई सही/- प्राधिकृत अधिकारी

स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता विक्री सूचना (केवळ ई-बोली मार्फत विक्री)

HDFC हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड शाखा : एचडीएफसी स्पॅटा - सीआरएम विभाग, २रा मजला, एचडीएफसी बँक हाऊसच्या पुढे, माथुरादास मिलस कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल पश्चिम, मुंबई - ४०० ०१३. नोंद. कार्यालय : रेमन हाऊस, एच. टी. पारेख मार्ग, १६९, बँकवे रेकलेमेशन, चर्चगेट, मुंबई-४०००२०. दूर. : ०२२-६६११३०२०. सीआयएन : एल ७०१००एमएच१९७७पीएलसी०१९१६६ वेबसाईट : www.hdfc.com

सित्युरीटायडेशन अॅण्ड रिक्न्स्ट्रक्शन ऑफ फायनान्सिअल असेट्स् अॅण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्स्युरिटी इंटेस्ट्रेंट अॅन्ड, २००२ सहावाचता सिक्स्युरिटी इंटेस्ट्रेंट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुदीअन्वये स्थावर मत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना. सर्वसामान्य जनता आणि विशेषतः रकाना (ए) मध्ये दर्शविलेले कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, रकाना (सी) मध्ये वर्णन केलेल्या खालील स्थावर मिळकत (ती) या ताण धनकोकडे गहाण/प्रभाती आहे, ज्यांचा अन्वयिक/ प्रत्यक्ष कब्जा हा ताण धनको हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (एचडीएफसी लि.) च्या प्राधिकृत अधिकार्यांनी रकाना (डी) मध्ये वर्णन केल्यानुसार घेतला आहे, त्या खालील नमुद तपशिलानुसार "जे आहे जेणे आहे", "जे आहे जसे आहे" आणि "जे काही आहे तेथे आहे" तत्वावर विकण्यात येणार आहेत. सित्युरीटायडेशन अॅण्ड रिक्न्स्ट्रक्शन ऑफ फायनान्सिअल असेट्स् अॅण्ड एन्फोर्समेंट रुल्स, २००२ च्या नियम ८(६) अन्वये रकाना (ए) मध्ये नमुद कर्जदार/गहाणकार संबंधित कर्जदार/गहाणकार (मयत असल्यास) यांचे कायदेशीर वारस, कायदेशीर प्रतिनिधी (ज्ञात किंवा अज्ञात), निष्पादक, प्रशासक, उत्तराधिकारी आणि अभिहस्तांकिते जे कोणी असतील ते यांना सूचना याद्वारे देण्यात येत आहे.

विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता कृपया ताण धनको हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (एचडीएफसी लि.) ची वेबसाईट म्हणजेच www.hdfc.com मध्ये पुर्विलेलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा.

Table with 7 columns: S.N., Particulars, Estimated Value, Bid Closing Date, Bid Opening Date, Remarks, and Current Status. It lists various properties and their estimated values, along with bid closing and opening dates.

* सह एकत्रित प्रयोज्यनुसार द. सा. १८% दराने पुढील व्याज, त्याचे प्रदान आणि/किंवा वसुलीच्या तारखेपर्यंत आलेला अनुषंगिक खर्च, परिचय, प्रभार, इ. भार/दाव्याची माहिती येथील वरील नमुद प्रकरणांमध्ये संभाव्य खरेदीदारांना बोली दस्तावेज/निविदा दस्तावेज/प्रस्ताव दस्तावेज सादर करण्यापूर्वी सोसायटी/बिल्डर/अन्य यांची काही असल्यास थकबाकी रकमेची स्वतंत्रपणे चौकशी करण्याची विनंती करण्यात येत आहे आणि संभाव्य खरेदीदारांनी थकबाकी अणि इतर संबंधित प्रभार भावयचे आहेत.

भारंदाच्या माहितीवरील स्पष्टिकरण विक्री मोबदल्याचा भाग प्राप्त झाल्याचा दावा करणारे विक्रेते/बिल्डर-डेव्हलपर असतील अशा वाटप झालेल्या प्रकरणात. १) सी. कोरपे शिवांनी तुषार आणि श्री. कोरपे तुषार प्रकाश यांच्या अनु. क्र. ४ मध्ये नमुद प्रकरणात र. १६,००,०००/- (रुपये सोळा लाख मात्र) च्या एकूण मंजूर कर्जापैकी एचडीएफसीने रु. १३,९०,०००/- (रुपये तेरा लाख नव्वद हजार मात्र) ची रक्कम वाटप केली आहे. त्यामुळे संभाव्य खरेदीदारांना बोली दस्तावेज/निविदा दस्तावेज/प्रस्ताव दस्तावेज सादर करण्यापूर्वी विक्रेत्यांची थकबाकी रकमेची स्वतंत्रपणे चौकशी करण्याची विनंती करण्यात येत आहे. सी. कोरपे शिवांनी तुषार आणि श्री. कोरपे तुषार प्रकाश यांच्या वरील नमुद प्रकरणात दिनांक ३०-नोव्हें-२०२२ रोजी रु. ४,५५,०००/- ची बिल्डरची थकबाकी रक्कम आहे जी हस्तांतर आणि इतर संबंधित प्रभार वगळून एचडीएफसी लि. पूर्ण करेल.

दिनांक : ३१-जाने-२०२३ टिकाण : मुंबई हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लि. करीत सही/- प्राधिकृत अधिकारी